



श्री.जयद्विप डाकरे सर श्री.प्रविण डाकरे सर



गुरुमाऊली  
एक शैक्षणिक व्यासपीठ

Subscribe

इयत्ता - दुसरी (1 जुलै) माझा अभ्यास

Subscribe

शासनाच्या 45 दिवसांच्या ब्रीज कोर्ससोबत माझा अभ्यास PDF

शासनाच्या ब्रीज कोर्ससोबत क्षमता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी चालू इयत्तेचा अभ्यासक्रम समाविष्ट

दिवस पहिला : 




ब्रीज कोर्ससोबत चालू इयत्तेचा नियमित अभ्यासक्रम समाविष्ट

टैस्ट  
सोडवा

दोन्ही चित्रातील फरक ओळख.

फरक ओळखूया

- खालील दोन चित्रांमधील आठ फरक सांग आणि दाखव.



‡ गीतातून वेगवेगळ्या आकारांची ओळख करून घेणे.

विभाग पहिला

टेस्ट  
मोडवा

चला शोधूया  
वेगवेगळे आकार

रविवारी सगळे शेतावर गेले फिरायला,  
फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला.

गाजरे आणली मोत्याने उकरून मऊ माती,  
टोके त्यांची शंकू सारखी, हिरवी पाने वरती.

यशने आणली वांगी नि टोमॅटो लाल आंबट,  
टोमॅटो छान गोल, पण वांगी जरा लांबट.

वेलीवरून रमाने तोडून आणल्या काकड्या,  
काही दंडगोल, पण काही कमरेत वाकड्या.

झाडावर चढून गंपूने चिंचा आणल्या तोडून,  
खुशीत परतली मनी, तिला सापडला लसूण.

बाबांनी केली भाजी, आईने केल्या भाकरी,  
झाडाखाली जेवताना मजा आली भारी.



Introducing different shapes from the song.

Part I

Let's find the Shapes !

A picnic on Sunday, in farm fresh air  
All shaped veggies, we could find there

When he dug the soil, Motya had found  
Cone like carrots, under the ground.

Yash brought tomatoes red and round  
some long brinjals also he found.

Rama got the cucumbers, green and fresh  
Some straight cylinders, some bent at the waist.

Tamarind from a tree and a little bit of  
garlic  
Was all that Gampu and Pussy could pick.

Mamma roasted rotis, Pappa cooked veggies  
Such a nice picnic, could we come again,  
Please ?



Look at the picture and tell. (चित्र पहा आणि सांगा.)

1.1 Bounce a Ball

UNIT  
ONE

a. Listen, sing and act.



Bounce a ball to Reena

Bounce a ball to Reena

Yes! I got it.

Yes! I got it.



Bounce it to Veena

Bounce it to Veena

Yes ! I got it.

Yes ! I got it.



Bounce it to Sagar

Bounce it to Sagar

Yes! I got it.

Yes ! I got it.



Bounce it to teacher

Bounce it to teacher

Oh! No ! I missed it.

Oh ! No ! I missed it.

b. Replace the word 'Bounce' with the words, given in the boxes and sing again.



roll

hit

throw

kick



c. Look and say.



ball	bounce	got	it
teacher	yes	to	no



## १. आरोग्य

### १.१ माझी दिनचर्या



पहाटे उठणे



प्रातर्विधी



दात घासणे



अंधोल करणे



केस विंचरणे



जेवण करणे



स्वयंमूल्यमापन चाचणी पहा खालील लिंकवर..

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>

माझा ऑनलाईन अभ्यास – प्रत्येक घटकाच्या टेस्ट सोडवा खालील लिंकवरून

दुसरी मराठी	दुसरी गणित	सेमी गणित	दुसरी इंग्रजी
<a href="#">इथे क्लिक करा</a>	<a href="#">इथे क्लिक करा</a>	<a href="#">इथे क्लिक करा</a>	<a href="#">इथे क्लिक करा</a>

दररोजच्या माझा अभ्यास pdf तुम्हाला खालील लिंकवर मिळतील.

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>

इतर इयत्तांच्या ऑनलाईन टेस्ट सोडवा खालील लिंकवरून...

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>	<a href="#">क्लिक करा</a>